

सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: वेतन-११०६/प्र.क्र.३०/सेवा-३

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक: १० सप्टेंबर, २००७.

वाचा:- शासन निर्णय, वित्त विभाग क्र.वेतन-११९९/प्र क्र.२/९९/सेवा-३, दि.२० जुलै, २००१.

निर्णय:- संदर्भाधिन शासन निर्णयान्वये सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दि.१.८.२००१ पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पदोन्नतीसाठीची विहित कार्यपध्दती अनुसरून ज्येष्ठतेच्या दिनांकापासून १२ वर्षांच्या नियमित सेवेनंतर संदर्भाधिन शासन निर्णयातील इतर अटी व शर्तीच्या अधीन राहून वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ संबंधित कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करण्यात येतो.


२. शासन आता असे आदेश देते की, स्वदिनंतीनुसार अथवा अन्य कारणास्तव बदली झाल्यामुळे ज्येष्ठता गमावलेल्या कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्यासाठी त्यांचा १२ वर्षांचा नियमित सेवा कालावधी मोजताना बदलीपूर्वीची नियमित व सलग सेवा विचारात घेण्यात यावी. याप्रमाणे सेवेची गणना केल्यानंतर १२ वर्षांची नियमित सेवा तसेच संदर्भाधिन शासन निर्णयातील इतर अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्यात यावा.

३. सदर आदेश मा.सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित एसएलपी क्र.१८०९३/०१ संबंधी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहेत.सदर याचिकेचा निर्णय शासनाच्या बाजूने लागू लागला, या आदेशान्वये बदलीपूर्वीची सेवा विचारात घेऊन देण्यात आलेले लाभ काढून घेण्यात येतील आणि बदलीनंतरच्या ज्येष्ठता दिनांकापासून १२ वर्षांची नियमित सेवा विचारात घेऊन संदर्भाधिन शासन निर्णयातील इतर अटी / शर्तीनुसार पात्रता तपासून या योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल.

४. या आदेशाप्रमाणे कर्मचाऱ्यांना लाभ मंजूर करण्यासाठी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशामध्ये या शासन निर्णयाचा उल्लेख करावा.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक २००७०९०५१३२८४१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व ना



(आ.श्री.जिधने)

शासनाचे अवर सचिव

प्रति,

राज्यपालांचे सचिव

मृदुलमंत्र्यांचे प्रधान सचिव

मंत्रालय (६१) (७५७५-६०-५-०१) १

क.स.प

उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव

सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक

मंत्रालयीन सर्व विभाग

मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख.

प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.

प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.

सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई.

सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई.

प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद.

सर्व विभागीय आयुक्त.

सर्व जिल्हाधिकारी

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा

महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.

महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई.

उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/ नागपूर/ औरंगाबाद/नाशिक/अमरावती.

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

लेखाधिकारी, येतन पडताळणी पथक, मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद.

वित्त विभागातील सर्व कार्यासने

निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-३)